

त्वरिक्तेव पृथिवी ब्रुधे यथा ॥ 16, 83. 18, 81. 54, 241. RĀŚA-TAR. 6, 277. ततो वसु तथार्थिभ्यो भृच्ये-यश्च ववर्ष सः । एको दरिद्रशब्दे ऽत्र यथाभू-
 र्ध्वर्जितः ॥ KATHĀS. 52, 380. ohne verbum finitum RAGH. 14, 66. — 4) dass nach wissen, glauben, meinen, sagen, melden, anweisen, hören, be-
 kannt werden, zweifeln u. s. w. vor einer oratio directa mit oder ohne
 nächstfolgendem इति. वेद यथा मा वा मृत्युः परिव्यथा इति PRAÇNOP. 6, 6.
 श्रकथिता ऽपि ज्ञायत एव यथायमभिगस्तपोवनस्येति ÇĀK. 7, 28. उवाच
 यथा KHĀND. UP. 5, 3, 7. MUDRĀR. 18, 9. 21, 2. 112, 8. 115, 4. PAÑĀT. ed.
 ORN. 4, 18. ज्ञानीषे त्वं यथा राज्ञा सम्यग्वृत्तः सदा त्वपि MBH. 3, 228.
 विद्धि यथाय्य कृत्वा पुनरेष्यतीति 15681. विदितं ते यथा R. GORR. 1, 72,
 14. 4, 9, 10. KUMĀRAS. 4, 36. PAÑĀT. ed. ORN. 4, 22. यथैषः u. s. w. तथा
 तर्कयामि PRAB. 20, 2. figg. त्वयोक्तं मे यथा KATHĀS. 31, 81. श्रवेदय यथा
 ÇĀK. 112, 15. श्रादिष्टे ऽस्मि यथा VIKR. 37, 7. RATNĀV. 103, 16. KATHĀS.
 56, 48. PRAB. 19, 4. 67, 16. 91, 2. श्राज्ञापितो ऽस्मि परिषदा यथा MUDRĀR.
 1, 3 v. u. 141, 6. वृद्धेभ्यः श्रूयते यथा KATHĀS. 6, 74. कथं प्रकाशतां गतो
 ऽयमर्थः पौरुषे यथा MUDRĀR. 3, 10. रामो मे संशयो नास्ति यथा त्वां सत्क-
 रिष्यति R. 3, 53, 25. — 5) da: निःसंशयं तत्रियपुंगवास्ते यथा हि युद्धं
 कथयन्ति MBH. 1, 7185. fg. यथासौ रथनिर्घोषः पूयन्निव मेदिनीम् । ममा-
 ह्लादयते चेतो नल एष महीपतिः ॥ 3, 2859. fg. 6, 2850. R. 3, 30, 8. नूनं न
 तपसः किञ्चित्कालं मन्थे श्रुतस्य वा । यथा मां नाभिज्ञानाति पिता मूढ त्वया
 कृतम् ॥ JAŚNĀDATTAV. 1, 35. ÇĀK. 83. Spr. 4794. — 6) wie wenn, mit
 potent.: तदिदं मे ऽनुसंप्राप्तं देवि दुःखं स्वयंकृतम् । संमोहादिकृ बालिन
 यथा स्याद्भक्तितं विषम् ॥ DAÇ. 1, 11. ÇĀK. 190. — 7) sobald MERG. 9. —
 Zum Schluss vorzeichnen wir die von den vedischen Lexicographen
 angegebenen Bedeutungen: यथा साम्ये AK. 3, 3, 9. यथा निर्दर्शने द्वौ तू-
 द्देश्यो निर्देशसाम्ययोः । हेतूपपत्तौ च H. an. 7, 29. यथा तुल्यार्थमानयोः ॥
 प्रशंसायाम् MED. avj. 36. fg. यथा सादृश्ययोग्यत्ववीप्सास्वार्थानतिक्रमे
 JĀDAVA bei MALLIN. zu MERG. 9. योग्यतावीप्सापदार्थानतिवृत्तिसादृश्यानि
 यथार्थाः Schol. zu P. 2, 1, 6.

यथाकनिष्ठम् (य° + कनिष्ठ) adv. dem Alter nach vom Jüngsten zum
 Ältesten hinauf PĀR. GRHJ. 3, 2. — Vgl. यथाज्येष्ठम्.

यथाकर्तव्यम् (य° + कर्त्) adj. was in einem betreffenden Falle zu thun
 ist: तदयमेव यथाकर्तव्यं (so ist zu schreiben) पृच्छताम् HIT. 87, 16. 114,
 4. — Vgl. यथाकार्यम्.

यथाकर्मम् (य° + कर्मन्) adv. je nach der betreffenden Thätigkeit, je nach
 den Handlungen ÇAT. BR. 14, 4, 2, 30. यथाकर्म त्वदेशाः ऀÇV. ÇA. 1, 12, 13.
 ÇĀK. ÇA. 4, 6, 17. 5, 10, 13. KATHOP. 3, 7. KAUSH. UP. 1, 2. M. 1, 41. BHĀG.
 P. 4, 29, 27. 5, 23, 14. 26, 6. 11, 14, 9.

यथाकर्मगुणम् (य° + कर्मन् - गुण) adv. je nach den Handlungen und
 je nach den (drei) Qualitäten BHĀG. P. 4, 29, 29.

यथाकल्पम् (य° + कल्प) adv. dem Ritus gemäss R. 1, 11, 14. 60, 9.

यथाकाण्डम् (य° + काण्ड) adv. je nach den Abschnitten IND. ST. 3, 391.

यथाकामम् (य° + काम) adj. je welches Verlangen habend ÇAT. BR. 14, 7, 2, 7.

यथाकामम् (wie eben) adv. nach Wunsch, nach Belieben RV. 10, 146,
 5. ÇAT. BR. 14, 3, 4, 20. KĀTĪ. ÇA. 22, 3, 1. KAUC. 57. 60. MBH. 3, 1816.
 2291. 2232. 2903. उपागमत् so v. a. gemächlich 4, 735. 5, 7472. R. 1, 52,
 23. 2, 58, 25. 97, 20. R. GORR. 1, 48, 9. RAGH. 4, 51. 16, 73. ÇĀK. 80, 22.
 KATHĀS. 16, 29. 17, 146. 27, 125. 29, 35. 52, 199. 54, 177. 53, 44. RĀŚA-

TAR. 3, 499. BHĀG. P. 4, 18, 13. BRAHMA-P. in LA. (II) 57, 9. Am Anfange
 eines comp. ohne Flexionszeichen: °प्रयाप्य, °ज्येय, °वद्यय AIT. BR. 7,
 29. °चार KHĀND. UP. 7, 1, 5. °विचारिणी MBH. 5, 7352. R. 3, 23, 2. यथा-
 कामार्चितार्थिन् RAGH. 1, 6.

यथाकामिन् (य° + का°) adj. nach Belieben verfahren H. 355. HALĀS.
 2, 224. ÇĀK. ÇA. 1, 3, 7. 6, 6, 40. PĀR. GRHJ. 1, 11. JĀŚN. 1, 81.

यथाकाम्यम् (von यथाकामम्) n. Belieben P. 8, 1, 66. VĀRTI. wohl fehler-
 haft für या°.

यथाकाम्यम् (य° + काय) adv. je nach dem Umfange (des Jūpa) KĀTĪ.
 ÇA. 6, 1, 35.

यथाकारम् (von य° + 1. कार्) adv. auf welche (rel.) Weise P. 3, 4, 28.

यथाकारिन् (य° + का°) adj. wie (rel.) handelnd ÇAT. BR. 14, 7, 2, 6.

यथाकार्यम् (य° + कार्य) adj. = यथाकर्तव्य HIT. 132, 13. ed. JOHNS. 1843.
 2326. VET. in LA. (II) 22, 11.

यथाकालम् (य° + 2. काल) m. ein entsprechender Zeitpunkt: एवं द्वि-
 तीये संप्राप्ते यथाकाले so v. a. Essenzzeit MBH. 3, 15422. °कालम् adv.
 je zur Zeit, zur richtigen Zeit KĀTĪ. ÇA. 4, 12, 16. 16, 7, 7. 23, 2, 4. 6, 7.
 MUDR. UP. 1, 2, 5. M. 2, 39. 66. 4, 147. 7, 221. 225. 8, 406. MBH. 1, 1894.

3, 13425. 5, 7401. 6, 4403 (°काले ed. Calc.). HARIV. 6817. R. 2, 58, 15.
 63, 8. R. GORR. 1, 13, 4. 3, 12, 2. SUÇR. 4, 128, 5. RAGH. 17, 51. KĀM. NITIS.

5, 17. VARĀH. BRH. S. 2, S. 6, 8. BHĀG. P. 4, 22, 50. 7, 14, 3. 9, 11, 36. यथा-
 कालप्रवेधिन् RAGH. 1, 6. Inscr. in Journ. of the Am. Or. S. 6, 339, 16.

यथाकुलधर्मम् (य° + कुल - धर्म) adv. je nach Familienbrauch ऀÇV.
 GRHJ. 1, 17, 1. 18. KAUC. 82. Verz. d. Oxf. H. 268, b, 20.

यथाकृतम् (य° + कृत) adj. verabredet JĀŚN. 2, 200. ऋ° nicht regelrecht
 —, falsch gemacht, — vollbracht Spr. 892. MBH. 5, 1226. VARĀH. BRH.

S. 104, 59; vgl. यथा 2). यथाकृतम् adv. etwa wie gewöhnlich, wie her-
 kömmlich: ईयुर्गावो न यवसाद्गौपा यथाकृतमभि मित्रं चित्तासः RV. 7, 18,

10. je nach der Anfertigung KĀTĪ. ÇA. 16, 4, 10. in verabredeter Weise
 M. 8, 183. in der Weise, wie es geschah: यथाकृतं शशसैतन्माधवाय KA-

THĀS. 24, 159. 46, 152. 49, 82. 51, 151. 64, 83. 73, 161. 79, 26.

यथाकृष्टम् (य° + कृष्ट) adj. Furche um Furche KĀTĪ. ÇA. 17, 3, 3.

यथाकृतिः s. u. कृति 1).

यथाक्रतुम् (य° + क्रतु) adj. welchen Entschluss fassend ÇAT. BR. 14, 7,
 2, 7. पत्क्रतु BRH. ĀR. UP. 4, 4, 5.

यथाक्रमम् (य° + क्रम) adv. der Reihe nach, successive, respective M.
 2, 66. 3, 2. 7, 50. 9, 295. R. 1, 4, 32. 17, 41. 34, 49. 70, 17 (72, 15 GORR.).

SUÇR. 1, 134, 7. 2, 60, 12. VIKR. 66, 21. RAGH. 3, 10. 9, 26. VARĀH. BRH. S.
 9, 9. 86, 58. KATHĀS. 28, 187. AK. 2, 1, 12. 7, 54. H. 169. 395. Am Anf.

eines comp. ohne Flexionszeichen KATHĀS. 23, 17. 43, 226.

यथाक्रमेण adv. dass. MAITRĀJUP. 6, 26. 31. VARĀH. BRH. S. 8, 31. 06, 11.
 103, 7. ÇĀNDĪHAT. im ÇKDR.

यथाक्रोशम् (य° + क्रोश) adv. nach der Zahl der क्रोश KĀTĪ. ÇA. 22, 3, 38.

यथाक्षमम् (य° + क्षम) adv. nach Möglichkeit, so viel als möglich KA-
 THĀS. 28, 165. 62, 11.

यथाक्षेपम् (instr. von य° + क्षेप) adv. in aller Ruhe, — Behaglichkeit
 R. 2, 54, 4.

यथाखातम् (य° + खात) adv. je nachdem gegraben ist ÇAT. BR. 3, 5, 4,